

व्यवसाय कर्ज ड्रॉप-लाइन ओव्हरड्राफ्ट

Version 3 / 2012.02



BUSINESSLOAN
HDFC BANK
We understand your world

अर्ज प्रपत्र

अनु. क्र.:

स्रोतीकरण तपशील

CRMNext/LTS क्र.		विक्री प्रोमो कोड		लीड जनरेटर		फिनवेअर शाखा कोड	
DSA असल्या-DSAचे नाव						DSA व्हेंडर कोड	
स्रोतीकरण अधिकारी	SE कोड		TSE कोड		TL कोड		
	SM कोड		टायअप्सचे नाव				
उप स्रोत (कृपया एकाभोवती गोल करा)	LTS / OPN / XSL / ATM / SMS / TEL / PBK / INW / ENW / CCP / NET / NCQ / COP / EML / CHT / CLK / BBZ / OTH						

कर्जाचा तपशील

रु. च्या कर्जासाठी अर्ज केला		कर्जाची मुदत (महिने)	
विद्यमान कर्जाची रक्कम (रु.)		विद्यमान कर्ज खाते क्र.	
कर्जाचा हेतू	☐ शेती/फार्मिंग ☐ कृषी उत्पादनाची वाहतूक ☐ कोलड स्टोरेज/वेअरहाउस ☐ खेळत्या भांडवलाची गरज ☐ घराचे नूतनीकरण ☐ विवाह ☐ दुग्धोद्योग/वराहपालन/कुक्कुटपालन/मधमाशा पालन ☐ अन्न प्रक्रिया युनिट ☐ अर्थिया/कमिशन एजन्ट ☐ व्यावसायिक जागेची खरेदी/दुरुस्ती ☐ संगणक/कार्यालयीन फर्निचर ☐ प्रवास ☐ सिंचन/कापणी/फवारणी/तण काढणे/ब्रेडिंग/सॉल्टिंग ☐ खेत, कीटकनाशके, बियाणे इत्यादीतील व्यापार ☐ व्यवसायाचा विस्तार ☐ उपकरणे/साधनांची खरेदी/दुरुस्ती ☐ शिक्षण ☐ इतर (कृपया नमूद करा) _____		

व्यक्ती

शीर्षक:	☐ श्री	☐ श्रीमती	☐ सह-अर्जदार	☐ डॉ	☐ इतर
अर्जदाराचे नाव					
वडिलांचे/पतीचे नाव	पाहिले नाव	मधले नाव	शेवटचे नाव		
जन्मतारीख	पाहिले नाव	मधले नाव	शेवटचे नाव		
पॅन कार्ड क्र.	लिंग	☐ पुरुष	☐ महिला	☐ तृतीय पंथी	
वैवाहिक स्थिती	☐ विवाहित	☐ अविवाहित	☐ इतर (कृपया नमूद करा)	आर्थिकदृष्ट्या अवलंबित	
सध्याचा पत्ता (निवासस्थान)					
जवळची खूण					
शहर					
राज्य					
देश					
पीन कोड					
संपर्काचा तपशील	देशाचा कोड	STD			
फोन-1					
मोबाइल					
ई-मेल					
कायमचा पत्ता (निवासस्थान)					
जवळची खूण					
शहर					
राज्य					
देश					
पीन कोड					
संपर्काचा तपशील	देशाचा कोड	STD			
फोन-1					
मोबाइल					
धर्म	राष्ट्रीयत्व	प्रवर्ग	☐ SC	☐ ST	☐ OBC
		दिव्यांग	☐ होय	☐ नाही	☐ इतर (कृपया नमूद करा) _____

कृपया येथे तुमचा
फोटो चिकटवा आणि
तिसरी स्वाक्षरी करा

मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की वर दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे.

ग्राहकाची स्वाक्षरी

सपाध्याया निवासस्थानातील वर्षे	कायमच्या निवासस्थानातील वर्षे	शहरातील वर्षे
निवासस्थानाचा प्रकार	☐ मालकीचे ☐ आईवडीलांच्या मालकीचे ☐ भाड्याचे	रु. _____ द.म. _____
शैक्षणिक अर्हता	☐ पदवीपूर्व ☐ पदवीधर ☐ पदवीपश्चात	☐ इतर (कृपया नमूद करा) _____
स्वयं-रोजगारी व्यावसायिक	☐ डॉक्टर ☐ CA ☐ CS	☐ MBA ☐ अभियंता/इंजिनियर
स्वयं-रोजगारी व्यावसायिक	☐ आर्किटेक्ट/वास्तुशास्त्रज्ञ ☐ इतर (कृपया नमूद करा) _____	
विशेष प्रावीण्य (काही असल्यास)		

☐ सध्याचे निवासस्थान ☐ कायमचे निवासस्थान ☐ कार्यालय

फर्म/कंपनीचे नाव																	
फर्म/कंपनीचा पत्ता																	
जवळची खुण																	
शहर																	
राज्य																	
देश																	
पीन कोड																	
देशाचा कोड																	
संपर्काचा तपशील	STD	फोन-1											Ext.				
		फोन-2											Ext.				
मोबाइल																	
फॅक्स क्र.																	
इ-मेल																	
फर्म/कंपनी																	
नोंदणीकृत पत्ता																	
जवळची खुण																	
शहर																	
राज्य																	
देश																	
पीन कोड																	
देशाचा कोड																	
संपर्काचा तपशील	STD	फोन-1											Ext.				
		फोन-2											Ext.				
फॅक्स क्र.																	
GST No.:																	

घटना	☐ एकमेव मालकी	☐ भागीदारी	☐ प्रायव्हेट लिमिटेड कं.	☐ इतर (कृपया नमूद करा) _____)
व्यवसायाचे स्वरूप	☐ निर्मिती	☐ व्यापार/किस्कोळ व्यापार/ठोक व्यापारी	☐ सेवा पुरवठादार	☐ इतर (कृपया नमूद करा) _____)
उद्योगाचा प्रकार	☐ रिअल इस्टेट एजन्ट/बिल्डर	☐ स्टॉक ब्रोकर	☐ कृषीतज्ज्ञ/शेतकरी	
स्थान केल्याची तारीख			व्यवसायातील एकूण वर्षे	पैन क्र.
व्यवसायाची जागा	☐ मालकीचे	☐ भाड्याचे	दिलेले भाडे रु.	सध्याच्या व्यवसायातील एकूण वर्षे
				दर मह

वार्षिक उत्पन्न रु. [] [] [] [] [] [] अतिरिक्त उत्पन्न रु. [] [] [] [] [] [] ☐ मालकीचे ☐ शेतीविषयक ☐ इतर (कृपया नमूद करा) _____

तुम्ही एचडीएफसीबरोबर बँकिंग करता का ☐ होय ☐ नाही

लाम घेतलेल्या सुविधांचा प्रकार	खाते क्र./कार्ड क्र.	कर्जाची रक्कम/ठेव	मासिक हप्ता	पासून संबंध	बँकेचे नाव
विद्यमान कर्ज - 1					
विद्यमान कर्ज - 2					
विद्यमान कर्ज - 3					
क्रेडीट कार्ड					
चालू/बचत/मुदत ठेव					

कृपया तुमच्या प्राथमिक बँकेची माहिती द्या

बंकेचे नाव											शाखा										
खाते क्र.											पासून बँकिंग										
मालकीची मता	☐ कार ☐ दुचाकी ☐ संगणक										☐ मालमत्ता ☐ इतर (कृपया नमूद करा) _____										
कृपया तुमच्या सध्याच्या मालकीच्या वाहनाचा तपशील द्या																					
वाहनाची बनावट/मॉडेल											निर्मितीचे वर्ष										
नोंदणी क्र.											द्वारा वित्तप्रवृत्ता										

व्यक्तीगत संदर्भ

त्व्याच शहरात राहणाऱ्या संदर्भाची नावे आणि पत्ते, एक संदर्भ, अनिवार्यपणे, अर्जदाराबरोबर न राहणारा, नातेवाईक असावा.

नाव	
अर्जदाराशी नाते	
निवासस्थानाचा पत्ता	
जवळची खूण	
शहर	पीन
अर्जदाराला माहीत असल्याची वर्षे	
संपर्काचा तपशील	फोन-1
	STD
	मोबाइल क्र.
ई-मेल ID	

नाव	
अर्जदाराशी नाते	
निवासस्थानाचा पत्ता	
जवळची खूण	
शहर	पीन
अर्जदाराला माहीत असल्याची वर्षे	
संपर्काचा तपशील	फोन-1
	STD
	मोबाइल क्र.
ई-मेल ID	

नाते

(अर्जदाराच्या इतर वेंकांशी संबंधांचा तपशील)

होय ☐	नाही ☐	नाते	
		(वित्तपुरवठा करणाऱ्या वेंकेशी अर्जदाराच्या नात्याचा तपशील)	अर्जदार वेंकेशा संचालक/वरिष्ठ अधिकारी/संचालकाचा/वरिष्ठ अधिकार्याचा नातेवाईक आहे.
होय ☐	नाही ☐	नात्याचे स्वरूप	

अतिरिक्त माहिती

● प्रदान: कर्जाच्या अर्जाच्या प्रक्रियेपोटी समोरून कोणतीही रोकड किंवा बेअरर धनादेश घेतला नाही. ● एचडीएफसी बँकेद्वारे किंवा तिच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीद्वारे कर्जाच्या करारात दस्तऐवजीकरण किंवा इतर जी काही असेल ती सवलत/मोफत भेटवस्तू किंवा वचन स्वीकारू नये. ● कमाल ओव्हरड्राफ्ट मर्यादा आणि वाटप केवळ एचडीएफसी बँकेच्या स्वेच्छानिर्णयावर आहे आणि त्याबाबत कोणतेही वचन देण्यात आलेले नाही. अर्जाची प्रक्रिया आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेची उपलब्धता: यासाठी बँकेच्या निकषानुसार सर्व संबंधित दस्तऐवजांची पूर्तता आणि सादरीकरणाच्या वेळेपासून कांन 10 दिवस. व्याजाचा दर आणि इतर आकार: व्याजाचा दर रु. ____ द.सा. आहे आणि प्रक्रिया शुल्क सुविधा रकमेच्या ____% असेल. सुविधा सुरू झाल्याच्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्यांच्या आत मुदतीपूर्वी बंद करणे अनुज्ञेय नाही. सदर 6 महिन्यांनंतर, अशा तारखेला लागू असलेल्या एकूण ऑपरेटिंग ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर 4% आकार लागू होईल. सुविधेच्या संपूर्ण मुदतीत सुविधा अंशतः बंद करणे अनुज्ञेय नाही. नो ढवू सर्टिफिकेट/एनओसी च्या दुसऱ्या प्रतीसाठी आकार रु. 250[●]/- , अप्रदानित रकमांच्या (त्या महिन्यासाठीच्या सुविधेच्या ऑपरेटिंग मर्यादेच्या बाहेरील देय असलेल्या मुदलाचा भाग तसेच इतर अप्रदानित देये) उशीरा प्रदानावरील आकार कर्सूरीच्या तारखेपासून थकित रकमेवर द.सा. 24% आहे, धनादेश/इसीएस परत गेल्याचा आकार (बँकेच्या न वटण्यासाठीच्या दिवाणी आणि फौजदारी हक्क आणि उपायांना कोणताही बाधा न येता): रु. 550/- प्रत्येक प्रसंगाला, प्रत्यक्षावर कायदेशीर आणि प्रासंगिक आकार, मुद्रांश शुल्क आणि इतर संविधानिक आकार राज्याच्या लागू असणाऱ्या कायद्यांनुसार. ● क्राँस सेल प्रॉडक्ट्सवर आकार, काही असल्यास, लागू होतील.

तुमचे घोषणापत्र

(1)मी/आम्ही माझ्या/आमच्या निवासस्थानातील किंवा रोजगाराच्या पत्त्यातील कोणत्याही बदलाची बँकेला लेखी माहिती देऊ. (2) कृपया तुम्हाला मिळालेल्या सर्व रक्कम तुम्ही या खात्याच्या एका किंवा सर्व नावे जमा करा. (3) मी/आम्ही पुढी करतो की निधीचा वापर नमूद केलेल्या हेतूसाठी केला जाईल आणि हवाला किंवा समाजविरोधी हेतूसाठी केला जाणार नाही. (4) मी/आम्ही प्रमाणित करतो की मी/आम्ही भारताचे नागरिक आहोत. (5) मी/आम्ही एचडीएफसी बँक लि. ला माझ्या अर्जाच्या संबंधात कोणतीही चौकशी करण्याचा अधिकार देतो. (6) मी/आम्ही याद्वारे बँकेला, मला/आम्हाला कोणत्याही सूचनेशिवाय, मी/आम्ही या अर्ज प्रपत्रात सादर केलेली माहिती, बँकेकडून लाभ घेतलेल्या सुविधेच्या संबंधात निष्पादित केलेले/करायचे असलेले दस्तऐवज बँकेच्या इतर शाखांना/उपकंपन्यांना/सहयोगींना/क्रेडीट ब्युरोजला/रेंटिंग एजन्सीजला, सेवा पुरवठ्यादारांना, बँका, वित्तीय संस्थांना, सरकारी/नियमक प्राधिकरणांना किंवा तृतीय पक्षांना, केवायसी माहितीच्या पडताळणीसाठी, क्रेडीट जोखीम विश्लेषणासाठी किंवा बँकेला योग्य वाटू शकेल अशा इतर हेतूसाठी उघड करायला अधिकार आणि संमती देतो. मी/आम्ही कराराची खाजगीपणा आणि खाजगीपणा सोडून देतो. (7) माझा/आमचा अर्ज फेटळला गेल्यास, मला/आम्हाला अपील करण्याचा हक्क नाही आणि स्वीकार करतो की फेटाळण्यासाठी कारण दिले जाऊ शकत नाही. (8) एचडीएफसी बँक लि. या अर्जासोबत सादर केलेले फोटोग्राफ्स आणि दस्तऐवज राखून ठेवण्याचा हक्क राखून ठेवते आणि ते अर्जदाराला परत दिले जाणार नाहीत. (9) इतर कोणत्याही वित्तपुरवठ्यादाराकडून/बँकेकडून माझ्याविरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही. (10) मी/आम्ही या कर्जाला लागू असलेल्या अटी आणि शर्ती प्राप्त झाल्याची, वाचल्याची आणि समजल्याची पुढी करतो आणि याद्वारे बिनशर्त कोणत्याही सूचनेशिवाय अटी आणि शर्ती स्वीकारतो आणि कबूल करतो की एचडीएफसी बँक लि. द्वारा या अटी आणि शर्तीत कोणत्याही वेळी बदल केला जाईल आणि त्या सुधारित अटी आणि शर्तींना मी/आम्ही बांधील असू. (11) मी/आम्ही प्रमाणित करतो की वर दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे.

● मी याद्वारे युआयडीएआयने निर्मित केलेला माझा आधार क्रमांक एचडीएफसी बँकेला सादर करतो आणि खाते उघडणे/आधार जोडणी/माझ्या सर्व खात्यांना सिडींग/माझ्या व्यक्तीगत क्षमतेत आणि/किंवा बिगर-व्यक्तीगत खात्यांमधील स्वाक्षरीकर्ता म्हणून एचडीएफसी बँकेशी राखलेल्या नात्याच्या हेतूसाठी आधार अधिनियम, 2016 नुसार युआयडीएआयकडून अधिप्रमाणनासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करण्याची स्वेच्छेने संमती देतो.

● मी, आधार क्रमांकाचा धारक, याद्वारे एचडीएफसी बँकेला माझा आधार क्रमांक, नाव आणि बोटचे ठसे/बुबुळ आणि माझा आधार तपशील प्राप्त करण्यासाठी आधार अधिनियम, 2016 आणि इतर सर्व लागू कायद्यांनुसार युआयडीएआयकडून अधिप्रमाणनासाठी वापरण्यासाठी स्वेच्छेने संमती देतो.

● मी खाते उघडण्यासाठी/माझा आधार क्रमांक माझ्या सर्व खात्यांशी/संबंधांशी जे भविष्यात माझी विद्यमान होती/संबंधांच्या व्यतिरिक्त व्यक्तीगत किंवा बिगर-व्यक्तीगत नावे उघडली जातील त्यांच्याशी जोडण्यासाठी वापरण्यासाठी सुद्धा एचडीएफसी बँकेला अधिकार देतो.

मी/आम्ही ☐ दूरधनी/ ☐ मोबाइल/एसएमएस/इथेलमार्फत बँकेकडून/तिच्या एजन्टकडून मार्केटिंगच्या हेतूसाठी माहिती/सेवा बगैरे प्राप्त करण्यासाठी संमती देतो/संमती देत नाही. मी/आम्ही कबूल करतो आणि पोच देतो की इ नॉट कॉल नॉटवनीसाठी केवळ थेट दूरधनी क्रमांक (बोर्ड/कार्यालयाचे/कॉर्पोरेट/नियोक्त्यांचे सर्वसाधारण क्रमांक नाही) स्वीकारले जातील. मला/आम्हाला जाणीव आहे की नॉटवनीपक्षाल, मला/आम्हाला नॉटवनीसाठी विनंती बरोबर असल्याची पडताळणी करण.साठी बँकेकडून कॉल येऊ शकतो, मी/आम्ही पुढी करतो की मी/आम्ही घोषणापत्र वाचते आहे आणि समजते आहे, आणि की प्रपत्रात दिलेल्या सर्व तपशील खरा आणि बरोबर आहे.

मी/आम्ही इतर कोणत्याही बँकेकडे व्यावसायिक कर्ज किंवा ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज केलेला नाही.

अर्जदाराचे/सह-अर्जदाराचे नाव _____ ठिकाण_____अर्ज केल्याची तारीख_____

दुर्बल घटकांसाठी विशेष ऑफर* आमच्या कार्याधिकारीकडे चौकशी करा (*अरबी व्याख्या)

अर्जदाराचे/सह-अर्जदाराची स्वाक्षरी _____

व्यावसायिक फर्म

	☐ अर्जदार	☐ सह-अर्जदार
फर्मचे/कंपनीचे नाव		
फर्मचा/कंपनीचा पूर्ण पत्ता		
जवळची खूण		
शहर		
राज्य		
देश		
पीन कोड		
देशाचा कोड		
संपर्काचा तपशील	STD	फोन-1
		Ext.
		फोन-2
		Ext.
मोबाइल		☐ कृपया बँकेकडून एसएमएसमार्गे संदेश परीत करण्यासाठी खूण करा
फैक्स क्र.		वेबसाइट ☐ W ☐ W ☐ W
ई-मेल		
	☐ बँकेकडून ई-मेलमार्गे संदेश प्राप्त करण्यासाठी कृपया खूण करा	

नॉटवनी केलेल्या पत्त्यावरील वर्षांची संख्या _____

घटना	☐ एकमेव मालकी	☐ भागीदारी	☐ प्रायव्हेट लिमिटेड कं.	☐ इतर (कृपया नमूद करा) _____)
व्यवसायाचे स्वरूप	☐ निर्मिती	☐ व्यापार	☐ सेवा	
उद्योगाचा प्रकार				पॅन क्र. _____
अंगीकृत केल्याची तारीख			व्यवसायातील एकूण वर्षे _____	सध्याच्या व्यवसायातील एकूण वर्षे _____
व्यवसायाची जागा	☐ मालकीची	☐ भाड्याची	प्रदान केलेले भाडे रु. _____	दर महा _____

फर्म/कंपनी

नोंदणीकृत पत्ता

जवळची खूण

शहर

राज्य

देश

पीन कोड

देशाचा कोड

संपर्काचा तपशील

STD

फोन-1

Ext.

फोन-2

Ext.

मोबाइल

☐ कृपया बँकेकडून एसएमएसमार्गे संदेश परीत करण्यासाठी खूण करा

फैक्स क्र.

वेबसाइट

W W W

ई-मेल

☐ बँकेकडून ई-मेलमार्गे संदेश प्राप्त करण्यासाठी कृपया खूण करा

नोंदणी केलेल्या पत्त्यावरील वर्षाची संख्या

घटना

☐ एकमेव मालकी

☐ भागीदारी

☐ प्राय्वट लिमिटेड कं.

☐ इतर (कृपया नमूद करा) _____)

व्यवसायाचे स्वरूप

☐ निर्मिती

☐ व्यापार

☐ सेवा

उद्योगाचा प्रकार

पॅन क्र.

अंगीकृत केल्याची तारीख

व्यवसायातील एकूण वर्षे

सध्याच्या व्यवसायातील एकूण वर्षे

व्यवसायाची जमा

☐ मालकीची

☐ भाड्याची

प्रदान केलेले भाडे रु.

दर मह

मालकाचा/भागीदारांचा/संचालकांचा तपशील						
मालकाचे/भागीदारांची/संचालकांची नावे	मालकाचा/भागीदारांचा/संचालकांचा पत्ता (कृपया शहर, राज्य आणि झीप कोड नमूद करा)	मालकाचा/भागीदारांचा/संचालकांचा संपर्काचा तपशील	वय (वर्षांमध्ये)	शैक्षणिक पार्श्वभूमी	नफा वाटप/ समभाग धारणा %	एकूण अनुभव (वर्षांमध्ये)

आर्थिक/उत्पन्नाची तपशील

निव्वळ नफा (रु.)

वार्षिक उलाढाल (रु.)

तुम्ही एचडीएफसीबरोबर बँकिंग करता का

☐ होय

☐ नाही

लाभ घेतलेल्या सुविधांचा प्रकार	खाते क्र./कार्ड क्र.	कर्जाची रक्कम/ठेव	मासिक हप्ता	पासून संबंध	बँकेचे नाव
विद्यमान कर्ज - 1					
विद्यमान कर्ज - 2					
विद्यमान कर्ज - 3					
क्रेडीट कार्ड					
चालू/बचत/मुदत ठेव					

कृपया तुमच्या प्राथमिक बँकेची माहिती द्या

बँकेचे नाव

शाखा

खाते क्र.

पासून बँकिंग

मालकीची मत्ता

☐ कार

☐ दुचाकी

☐ संगणक

☐ मालमत्ता

☐ इतर (कृपया नमूद करा) _____

कृपया तुमच्या सध्याच्या मालकीच्या वाहनाचा तपशील द्या

वाहनाची बनावट/मॉडेल

निर्मितीचे वर्ष

नोंदणी क्र.

द्वारा वित्तपुरवठा

नाते

(अर्जदाराच्या इतर बँकांशी संबंधांचा तपशील)

अर्जदार कोणत्याही बँकेचा संचालक आहे किंवा कोणत्याही संचालकाला भागीदार/हमीदार म्हणून स्वारस्य असलेली फर्म आहे किंवा ईर बँकांच्या संचालकांचा नातेवाईक आहे किंवा भागीदार/हमीदार म्हणून स्वारस्य असलेल्या फर्ममधील संचालकांचा नातेवाईक आहे.

होय ☐ नाही ☐

नाते

(वित्तपुरवठा करणाऱ्या बँकेशी अर्जदाराच्या नात्याचा तपशील)

अर्जदार बँकेचा संचालक/वरिष्ठ अधिकारी/संचालकाचा/वरिष्ठ अधिकाऱ्याचा नातेवाईक आहे.

होय ☐ नाही ☐

नात्याचे स्वरूप

अतिरिक्त माहिती

● प्रदान: कर्जाच्या अर्जाच्या प्रक्रियेपोटी समोरून कोणतीही रोकड किंवा बेअर धनादेश घेतला नाही. ● एचडीएफसी बँकेद्वारे किंवा तिच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीद्वारे कर्जाच्या करारात दस्तऐवजीकरण किंवा इतर जी काही असेल ती सबलत/मोफत भेटवस्तू किंवा वचन स्वीकारू नये. ● कमाल ओव्हरड्राफ्ट मर्यादा आणि वाटप केवळ एचडीएफसी बँकेच्या स्वेच्छानिर्णयावर आहे आणि त्याबाबत कोणतेही वचन देण्यात आलेले नाही. अर्जाची प्रक्रिया आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेची उपलब्धता: यासाठी बँकेच्या निकषानुसार सर्व संबंधित दस्तऐवजांची पूर्तता आणि सादरीकरणाच्या वेळेपासून कां. 10 दिवस. व्याजाचा दर आणि इतर आकार: व्याजाचा दर रु. _____ द.सा. आहे आणि प्रक्रिया शुल्क सुविधा रकमेच्या _____% असेल. सुविधा सुरू झाल्याच्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्यांच्या आत मुदतीपूर्वी बंद करणे अनुज्ञेय नाही. सदर 6 महिन्यांनंतर, अशा तारखेला लागू असलेल्या एकूण ऑपरेटिंग ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर 4% आकार लागू होईल. सुविधेच्या संपूर्ण मुदतीत सुविधा अंशतः बंद करणे अनुज्ञेय नाही. नो ड्यू सर्टिफिकेट/एनओसी च्या दुसऱ्या प्रतीसाठी आकार रु. 250[●]/- , अप्रदानित रकमांच्या (त्या महिन्यासाठीच्या सुविधेच्या ऑपरेटिंग मर्यादेच्या बाहेरील देय असलेल्या मुदलाचा भाग तसेच इतर अप्रदानित देये) उशीरा प्रदानावरील आकार कसुरीच्या तारखेपासून थकित रकमेवर द.सा. 24% आहे, धनादेश/इसीएस परत गेल्याचा आकार (बँकेच्या न वटण्यासाठीच्या दिवाणी आणि फौजदारी हक्क आणि उपायाना कोणताही बाधा न येता): रु. 550/- प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येकावर कायदेशीर आणि प्रासंगिक आकार. मुद्रांश शुल्क आणि इतर संविधानिक आकार राज्याच्या लागू असणाऱ्या कायद्यांनुसार. ● क्रॉस सेल प्रॉडक्टवर आकार, काही असल्यास, लागू होतील.

तुमचे घोषणापत्र

(1)मी/आम्ही माझ्या/आमच्या निवासस्थानातील किंवा रोजगाराच्या पत्त्यातील कोणत्याही बदलांची बँकेला लेखी माहिती देऊ. (2) कृपया तुम्हाला मिळालेल्या सर्व रकमा तुम्ही या खात्याच्या एका किंवा सर्व नावे जमा करा. (3) मी/आम्ही पुष्टी करतो की निधीचा वापर नमूद केलेल्या हेतूसाठी केला जाईल आणि हवाला किंवा समाजविरोधी हेतूसाठी केला जाणार नाही. (4) मी/आम्ही प्रमाणित करतो की मी/आम्ही भारताचे नागरिक आहोत. (5) मी/आम्ही एचडीएफसी बँक लि. ला माझ्या अर्जाच्या संबंधात कोणतीही चौकशी करण्याचा अधिकार देतो. (6) मी/आम्ही याद्वारे बँकेला, मला/आम्हाला कोणत्याही सूचनेशिवाय, मी/आम्ही या अर्ज प्रपत्रात सादर केलेली माहिती, बँकेकडून लाभ घेतलेल्या सुविधेच्या संबंधात निष्पादित केलेले/करायचे असलेले दस्तऐवज बँकेच्या इतर शाखांना/उपकंपन्यांना/सहयोगींना/क्रेडीट ब्युरोजना/सेटिंग एजन्सीना, सेवा पुरवठादारांना, बँका, वित्तीय संस्थांना, सरकारी/नियमक प्राधीकरणांना किंवा तृतीय पक्षांना, कैवायसी माहितीच्या पडताळणीसाठी, क्रेडीट जोखीम विश्लेषणासाठी किंवा बँकेला योग्य वाटू शकेल अशा इतर हेतूसाठी उघड करायला अधिकार आणि संमती देतो. मी/आम्ही कराराची खाजगीयता आणि खाजगीपणा सोडून देतो. (7) माझा/आमचा अर्ज फेटळला गेल्यास, मला/आम्हाला अपील करण्याचा हक्क नाही आणि स्वीकार करतो की फेटळण्यासाठी कारण दिले जाऊ शकत नाही. (8) एचडीएफसी बँक लि. या अर्जासोबत सादर केलेले फोटोग्राफ्स आणि दस्तऐवज राखून ठेवण्याचा हक्क राखून ठेवते आणि ते अर्जदाराला परत दिले जाणार नाहीत. (9) इतर कोणत्याही वित्तपुरवठादाराकडून/बँकेकडून माझ्याविरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही. (10) मी/आम्ही या कर्जाला लागू असलेल्या अटी आणि शर्ती प्राप्त झाल्याची, वाचल्याची आणि समजल्याची पुष्टी करतो आणि याद्वारे बिनशर्त कोणत्याही सूचनेशिवाय अटी आणि शर्ती स्वीकारतो आणि कबूल करतो की एचडीएफसी बँक लि. द्वारा या अटी आणि शर्तीत कोणत्याही वेळी बदल केला जाईल आणि त्या सुधारित अटी आणि शर्तींना मी/आम्ही बांधील असू. (11) मी/आम्ही प्रमाणित करतो की वर दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे.

मी/आम्ही □ दूरध्वनी/□ मोबाइल/एसएमएस/इमेलमार्फत बँकेकडून/तिच्या एजंटकडून मार्केटिंगच्या हेतूसाठी माहिती/सेवा वगैरे प्राप्त करण्यासाठी संमती देतो/संमती देत नाही. मी/आम्ही कबूल करतो आणि पोब देतो की इ नॉट कॉल नॉटदणीसाठी केवळ थेट दूरध्वनी क्रमांक (बॉर्ड/कार्यालयाचे/कॉर्पोरेटचे/नियोक्त्यांचे सर्वसाधारण क्रमांक नाही) स्वीकारले जातील. मला/आम्हाला जाणीव आहे की नॉटदणीपक्षात, मला/आम्हाला नॉटदणीसाठी विनंती बरोबर असल्याची पडताळणी करण. साठी बँकेकडून कॉल येऊ शकतो, मी/आम्ही पुष्टी करतो की मी/आम्ही घोषणापत्र वाचले आहे आणि समजले आहे, आणि की प्रपत्रात दिलेला सर्व तपशील खरा आणि बरोबर आहे.

मी/आम्ही इतर कोणत्याही बँकेकडे व्यावसायिक कर्ज किंवा ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज केलेला नाही.

अर्जदाराचे/सह-अर्जदाराचे नाव _____ ठिकाण _____ अर्ज केल्याची तारीख _____

अर्जदाराचे/सह-अर्जदाराची स्वाक्षरी _____

प्राधान्य क्षेत्र प्रवर्ग

अर्जदार खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील असेल तर, कृपया चौकटीत खूण करा

- | | |
|---|--|
| ☐ प्रत्यक्ष शेती | : कृषीतज्ज्ञ/शेतकरी आणि डेअरी, वराहपालन, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, पशुखाद्य, कुक्कुटखाद्य, प्लँटेशन, बागायत, खते, कीटकनाशके, बियाणे वगैरेंसारखी संपन्न कृषीविषयक कार्ये |
| ☐ अप्रत्यक्ष शेती | : शेतकऱ्यांना डॉक्टर्स/कूपनलिका/इतर उपकरणे केंद्राटाने पुरवणारी सेवा एकेक आणि कृषी, यंत्रसामुग्री, अन्न आणि कृषी प्रक्रिया युनिट्स, खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआय) मधील विक्रेते |
| ☐ किरकोळ व्यापार | : खाजगी किरकोळ विक्रेते - रु. 20 लाखांपर्यंत क्रेडीट मर्यादा असलेले/अत्यावश्यक वस्तूंमधील विक्रेते |
| ☐ लघु निर्मिती उद्यम | : प्लँट आणि यंत्रसामुग्रीत रु. 5 कोटीपर्यंत गुंतवणूक असलेली निर्मिती एकेक |
| ☐ सूक्ष्म निर्मिती उद्यम | : प्लँट आणि यंत्रसामुग्रीत रु. 25 लाखांपर्यंत गुंतवणूक असलेली निर्मिती एकेक |
| ☐ लघु सेवा उद्यम | : सेवा उद्यम (व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक) - उपकरणांमध्ये रु. 2 कोटीपर्यंत गुंतवणूक असलेले स्वयंरोजगारी व्यावसायिक, लघु व्यवसाय, रस्ता/जल वाहतूक चालक, लघु सेवा आणि व्यवसाय उद्यम |
| ☐ सूक्ष्म सेवा उद्यम | : सेवा उद्यम (व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक) - उपकरणांमध्ये रु. 10 लाखांपर्यंत गुंतवणूक असलेले स्वयंरोजगारी व्यावसायिक, लघु व्यवसाय, रस्ता/जल वाहतूक चालक, लघु सेवा आणि व्यवसाय उद्यम |
| ☐ शिक्षण | : |

शेतीच्या जमिनीचा तपशील

जमिनीचा तपशील: मी/आम्ही _____ येथील _____

एकर पर्यंतच्या जमिनीचे मालक आहोत, यासोबत 7/12 दस्तऐवज/जमीन महसूल पावती जोडली आहे

DNC

तुमची इच्छा प्रमाण आहे

(खाते उघडण्याच्या प्रपत्राबरोबर किंवा अर्ज प्रपत्राबरोबर जोडायचे आहे आणि वेगळे पाठवायचे नाही)

एचडीएफसी बँकेत आम्ही सातत्याने तुमच्या गरज ओळखण्याचा आणि तुम्हाला चांगली सेवा देण्याचा अथक प्रयास करतो. त्यामुळेच संवादाच्या विविध मार्गांनी आमच्या अत्याधुनिक केलेल्या प्रॉडक्ट्सची आणि सेवांची माहिती तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण अर्थात, तुमची इच्छा प्रमाण आहे.

तुम्हाला कोणताही मार्केटिंग संबंधातील पत्रव्यवहार मिळण्याची इच्छा नसेल (इमेल/एसएमएस/टेलीकॉलिंग) तर खालील प्रपत्र भरा.

नाव: _____ पाहिले नाव _____ मधले नाव _____ शेवटचे नाव _____ स्वाक्षरी: _____
शहर: _____ पीन: _____ तारीख: _____

तुमची पसंती आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद.

अटी आणि शर्ती: ● तुम्हाला तुमच्या खात्याची विवरणपत्रे आणि इतर महत्वाच्या सूचना आणि तुमच्या खात्यावरील व्यवहाराशी संबंधित माहिती मिळणे चालू राहील. ● केवळ दिलेला फोन/मोबाइल क्र./इ-मेल आयडी मार्केटिंग सूचीमधून वाळला जाईल. ● कृपया नोंद घ्या की कार्यालयीन/कॉर्पोरेट बॉर्ड क्र. "इ नॉट कॉल" साठी नोंदले जाणार नाहीत, तसेच, तुम्हाला तुमच्या "इ नॉट कॉल" साठी नोंदणीच्या विनंतीची पुन्हा पुष्टी करण्यासाठी आमच्याकडून एक कॉल येऊ शकतो. ● कृपया आम्हाला कारवाई करण्यासाठी ही विनंती मिळाल्यापासून 45 दिवस द्या.	केवळ बँकेच्या उपयोगासाठी
स्रोतीकरण शाखेचे नाव: _____	पीबीबी स्वाक्षरी: _____
शाखा कोड: _____	PB कोड: _____
पुढील मदतीसाठी, कृपया support@hdfcbank.com ला मेल करा	

दुय्यम स्रोत

- | | | | |
|--|---|---|---|
| ☐ LTS : एलटीएस शाखा लीडर्स | ☐ TEL : टेलीसेल्स टीमद्वारे निर्मित लीडर्स | ☐ NET : नेट बँकिंग लीडर्स | ☐ CLK : क्लिक कॅश |
| ☐ OPN : ओपन मार्केट | ☐ PBK : पीबीके युनिटद्वारे निर्मित लीडर्स | ☐ NCQ : नॉन क्रेडीट क्वालिफाइड | ☐ BBZ : बँक बाझार लीडर्स |
| ☐ XSL : इतर व्हॉट्सअपमधून क्रॉस सेल | ☐ INW : इन्टर्नल वेबसाइटमार्फत लीडर्स | ☐ COP : क्लासिक ऑन फोन | ☐ OTH : इतर |
| ☐ ATM : एटीएम मार्फत लीडर्स | ☐ ENW : एक्स्टर्नल वेबसाइटमार्फत लीडर्स | ☐ EML : इमेल कॅपेन लीडर्स | |
| ☐ SMS : मोबाइल मेसेजिंग मार्फत | ☐ CCP : क्रेडीट कार्ड प्रोग्राम | ☐ CHT : वेब चॅट लीडर्स | |

पोचपावती चिठ्ठी

अर्जदाराचे नाव _____ शाखा कोड _____
अर्ज केल्याची तारीख _____
एचडीएफसी येथील संपर्क व्यक्ती _____

तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, कृपया तुमच्या संपर्क व्यक्तीला वर दिलेल्या क्रमांकावर कॉल करा. तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर फोनबँकिंगला कॉल करू शकता किंवा अर्ज क्रमांक नमूद करून loansupport@hdfcbank.com ला लिहू शकता.

मुंबई/दिल्ली/पनजी/बंगलोर/चेन्नई/हैदराबाद/अहमदाबाद/पुणे/कोलकातासाठी 6160 6161. आणि चंडीगड/जयपूर/लखनौ/इंदूर/कोचीन/पाटणा/बिहार/झारखंडसाठी 6160 616

प्राप्त झाल्याची तारीख आणि वेळ: _____

बँकेचा शिक्षा/स्वाक्षरी _____

संपर्क क्र. _____

अर्जाची स्थिती बँकेला अर्जदाराच्या क्रेडीट देण्याच्या योग्यतेविषयीच्या मूल्यामापनाच्या एकमेव हेतूसाठी आवश्यक असू शकेल अशी सर्व आणि कोणतीही अतिरिक्त माहिती अर्जदाराने पुरवण्याच्या अधीन सर्व आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत करेल.



Sr. No.:

अत्यंत महत्वाचे दस्तऐवज

(एचडीएफसी बँक लिमिटेडच्या प्रतिनिधीद्वारे स्वाक्षरी केलेले घोषणापत्र)

प्रिय ग्राहक
ही तुमचे एचडीएफसी बँक लि. साठी खाली नमूद केलेल्या दस्तऐवजांसह कर्जाचे प्रपत्र प्राप्त झाल्याची एचडीएफसी बँकेच्या वतीने पुष्टी आहे.

पूर्व मंजूरी दस्तऐवज	खूण	तारीख	कोणत्याही प्रश्नासाठी/स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क करा
अर्ज प्रपत्र			
फोटोग्राफ (तिरकी स्वाक्षरी केलेला)			
गेल्या 6 महिन्यांचे बँक खाते विवरणपत्र			
उत्पन्नाचे गणन/प्रमाणित फायनान्सियल्ससह गेल्या 2 वर्षांची ITR			येथे (सेल क्र.)
बोर्डाचा ठराव/भागीदारी करार/दस्तऐवजीकरण पत्र			
उलाढालीचा पुरावा (अद्यतन विक्री/सेवा कर विवरणपत्र)			
चालू असल्याचा पुरावा/व्यवसाय चालू असल्याचा पुरावा			
ओळखीचा पुरावा (नमूद करा)			किंवा माझ्या सहकाऱ्याशी येथे (बँक ऑफिस) विनीत,
निवासस्थानाचा पुरावा (नमूद करा)			
कार्यालयाच्या मालकीचा पुरावा (नमूद करा)			
अर्हतेचा पुरावा (नमूद करा)			
कर्जाच्या परतफेडीचा इतिहास			साठी (DSAचे नाव)
इतर दस्तऐवज			
बिझनेस लोन ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट करार			
स्वाक्षरीची पडताळणी			
ECS/ ऑटो डेबीट आदेश			(DSEचे नाव)
तारीख न घातलेले धनादेश (.....संख्या)			
पश्चात तारखेचे धनादेश (.....संख्या)			
इतर			

महत्वाची टीप: कृपया या कर्जाच्या अर्जाच्या संबंधात कार्याधिकाऱ्याला रोख, बेअरर धनादेश किंवा अन्य प्रकारे कोणतेही प्रदान करू नका:

कृपया नोंद घ्या:

- की कर्जासाठी तुमच्या कर्जाच्या प्रपत्राची प्राप्ती म्हणजे एचडीएफसी बँक लिमिटेडकडून तुमच्या कर्जाची मंजूरी असा अर्थ होत नाही.
- एचडीएफसी बँक लिमिटेड तिच्या एकटीच्या स्वेच्छानिर्णयाने कर्जाची राशी ठरवेल.
- एचडीएफसी बँक लिमिटेड कोणताही अर्ज कोणतेही कारण दिल्याशिवाय फेटाळण्याचा हक्क राखून ठेवते.
- एचडीएफसी बँक लिमिटेड या अर्जदाराच्या संबंधात संकलित केलेल्या व्यतिरिक्त अतिरिक्त दस्तऐवजांसाठी विनंती करू शकते.
- एचडीएफसी बँक लिमिटेड अर्ज प्रत्रासमवेत सादर केलेले फोटोग्राफ आणि दस्तऐवज ठेवून घेण्याचा हक्क राखून ठेवते आणि ते अर्जदाराला परत दिले जाणार नाहीत.
- एचडीएफसी बँक लिमिटेड दस्तऐवज हरवण्याला किंवा ते उशीरा मिळण्याला जबाबदार असणार नाही.
- अपूर्ण/संदोष अर्जाची प्रक्रिया केली जाणार नाही आणि एचडीएफसी बँक लिमिटेड कोणत्याही प्रकारे परिणाम स्वरूप दिरंगाईला किंवा अन्यथा जबाबदार असणार नाही.
- की सर्व पश्चात तारखेचे किंवा बिन तारखेचे धनादेश केवळ एचडीएफसी बँक लिमिटेडच्या नावे जारी करायचे आहेत.

अत्यंत महत्वाचे दस्तऐवज

(एचडीएफसी बँक लिमिटेडच्या प्रतिनिधीद्वारे स्वाक्षरी केलेले घोषणापत्र)

प्रिय ग्राहक
ही तुमचे एचडीएफसी बँक लि. साठी खाली नमूद केलेल्या दस्तऐवजांसह कर्जाचे प्रपत्र प्राप्त झाल्याची एचडीएफसी बँकेच्या वतीने पुष्टी आहे.

पूर्व मंजूरी दस्तऐवज	खूण	तारीख	कोणत्याही प्रश्नासाठी/स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क करा
अर्ज प्रपत्र			
फोटोग्राफ (तिरकी स्वाक्षरी केलेला)			
गेल्या 6 महिन्यांचे बँक खाते विवरणपत्र			
उत्पन्नाचे गणन/प्रमाणित फायनान्सियल्ससह गेल्या 2 वर्षांची ITR			येथे (सेल क्र.)
बोर्डाचा ठराव/भागीदारी करार/दस्तऐवजीकरण पत्र			
उलाढालीचा पुरावा (अद्यतन विक्री/सेवा कर विवरणपत्र)			
चालू असल्याचा पुरावा/व्यवसाय चालू असल्याचा पुरावा			
ओळखीचा पुरावा (नमूद करा)			किंवा माझ्या सहकाऱ्याशी येथे (बँक ऑफिस) विनीत,
निवासस्थानाचा पुरावा (नमूद करा)			
कार्यालयाच्या मालकीचा पुरावा (नमूद करा)			
अर्हतेचा पुरावा (नमूद करा)			
कर्जाच्या परतफेडीचा इतिहास			साठी (DSAचे नाव)
इतर दस्तऐवज			
बिझनेस लोन ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट करार			
स्वाक्षरीची पडताळणी			
ECS/ ऑटो डेबीट आदेश			(DSEचे नाव)
तारीख न घातलेले धनादेश (.....संख्या)			
पश्चात तारखेचे धनादेश (.....संख्या)			
इतर			

महत्वाची टीप: कृपया या कर्जाच्या अर्जाच्या संबंधात कार्याधिकाऱ्याला रोख, बेअरर धनादेश किंवा अन्य प्रकारे कोणतेही प्रदान करू नका:

कृपया नोंद घ्या:

- की कर्जासाठी तुमच्या कर्जाच्या प्रपत्राची प्राप्ती म्हणजे एचडीएफसी बँक लिमिटेडकडून तुमच्या कर्जाची मंजूरी असा अर्थ होत नाही.
- एचडीएफसी बँक लिमिटेड तिच्या एकटीच्या स्वेच्छानिर्णयाने कर्जाची राशी ठरवेल.
- एचडीएफसी बँक लिमिटेड कोणताही अर्ज कोणतेही कारण दिल्याशिवाय फेटाळण्याचा हक्क राखून ठेवते.
- एचडीएफसी बँक लिमिटेड या अर्जदाराच्या संबंधात संकलित केलेल्या व्यतिरिक्त अतिरिक्त दस्तऐवजांसाठी विनंती करू शकते.
- एचडीएफसी बँक लिमिटेड अर्ज प्रत्रासमवेत सादर केलेले फोटोग्राफ आणि दस्तऐवज ठेवून घेण्याचा हक्क राखून ठेवते आणि ते अर्जदाराला परत दिले जाणार नाहीत.
- एचडीएफसी बँक लिमिटेड दस्तऐवज हरवण्याला किंवा ते उशीरा मिळण्याला जबाबदार असणार नाही.
- अपूर्ण/संदोष अर्जाची प्रक्रिया केली जाणार नाही आणि एचडीएफसी बँक लिमिटेड कोणत्याही प्रकारे परिणाम स्वरूप दिरंगाईला किंवा अन्यथा जबाबदार असणार नाही.
- की सर्व पश्चात तारखेचे किंवा बिन तारखेचे धनादेश केवळ एचडीएफसी बँक लिमिटेडच्या नावे जारी करायचे आहेत.

मी/आम्ही पुढी करतो की माझा अर्ज/दस्तऐवज ताब्यात घेणाऱ्या कार्याधिकारीने

- माहिती दिली आहे की लागू असणारा व्याजाचा दर द.सा. मासिक अंतराच्या तत्वावर गणन केला जातो.
- बँकेला योग्य वाटेल त्याप्रमाणे प्रकिया शुल्क (ना-परतावायोग्य) कर्जाच्या अर्जाप्रीती आकारली जाईल.
- या अर्जासोबत किंवा या कर्जाच्या अर्जाच्या संबंधात माझ्याकडून/आमच्याकडून कोणतेही प्रदान रोख, बैअरर धनादेशाने किंवा अन्य प्रकारे प्राप्त केलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाच्या संबंधात लागू असू शकेल त्याप्रमाणे सेवा कर आकारला जाईल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की एचडीएफसी बँक लिमिटेड दस्तऐवज हक्कग्याला किंवा उशीरा मिळण्याला जबाबदार असणार नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की अपूर्ण/संदेष्ट अर्जावर प्रकिया केली जाणार नाही आणि परिणामस्वरूप होणाऱ्या दिरंगाईला एचडीएफसी बँक लिमिटेड कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की एचडीएफसी बँक लिमिटेडला एकदा सादर केल्यानंतर दस्तऐवज/फोटोग्राफ्स कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाहीत.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाची राशी शेवटी एचडीएफसी बँक लिमिटेड ठरवेल आणि मला/आम्हाला व्यासंबंधात कोणतेही वचन दिलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाची राशी शेवटी एचडीएफसी बँक लिमिटेडद्वारा निधीत केली जाईल आणि त्याबाबत मला/आम्हाला कोणतेही वचन दिलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुविधा सुरू झाल्याच्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्यांच्या आत सुविधा मुदतपूर्व बंद करणे अनुज्ञेय नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सदर 6 महिन्यांच्या कालावधीनंतर, अशा तारखेला लागू असलेल्या एकूण ऑपरेटिंग ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर 4% आकार लागू होईल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुविधेच्या मुदतीच्या दरम्यान सुविधा अंशतः बंद करणे अनुज्ञेय नाही.
- नो ड्यू सर्टिफिकेट/एनओसी च्या दुसऱ्या प्रतीसाठी आकार रु. 250/-, अप्रदानित रकमांच्या (त्या महिन्यासाठीच्या सुविधेच्या ऑपरेटिंग मर्यादेच्या बाहेरील देय असलेल्या मुदलाचा भाग तसेच इतर अप्रदानित देये) उशीरा प्रदानावरील आकार कसुरीच्या तारखेपासून धकित रकमेवर द.सा. 24% आहे, धनादेश/एसआय/इसीएस परत गेल्याचा आकार (बँकेच्या न वटण्यासाठीच्या दिवाणी आणि फौजदारी हक्क आणि उपायाना कोणताही बाधा न येता); रु. 550/- प्रत्येक प्रसंगात, प्रत्यक्षावर कायदेशीर आणि प्रसंगिक आकार, मुद्रांक शुल्क आणि इतर संधिधानिक आकार राज्याच्या लागू असणाऱ्या कायदानुसार लागू होतील.
- मला/आम्हाला समजते की एचडीएफसी बँक लिमिटेड मला/आम्हाला सुसंगततम पत्र मी/आम्ही कर्जाच्या अर्जात नमूद केलेल्या इमेल वर पाठवेल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुसंगततम पत्र आणि परतफेडीचा कार्यक्रम www.hdfcbank.com वर सुद्धा उपलब्ध आहे आणि "नेट बँकिंग लॉगीन पेज" मध्ये नोंदणी करण्याची प्रकिया समजावून सांगितली.
- मी/आम्ही, आवश्यकता असल्यास, सुसंगततम पत्राच्या आणि परतफेडीच्या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष प्रतीसाठी विनंती करू.

पूर्व मंजूरी दस्तऐवज	वृण	तारीख	DSAचे नाव
अर्ज प्रपत्र			
फोटोग्राफ (तिरकी सही केलेला)			
गेल्या 6 महिन्यांचे बँक खाते विवरणपत्र			DSAचा कोड
उत्पन्नाचे गणन/प्रमाणित फायनान्शियलसह गेल्या 2 वर्षांची ITR			
बोर्डाचा ठराव/भागीदारी करार/दस्तऐवजीकरण पत्र			
उलाढालीचा पुरावा (अद्यतन विक्री/सेवा कर विवरणपत्र)			DSAची दूरध्वनी क्र.
काम चालू असल्याचा पुरावा (कृपया नमूद करा)			
ओळखीचा पुरावा (कृपया नमूद करा)			
निवासस्थानाचा पुरावा (कृपया नमूद करा)			
कार्यालयाचा पुरावा (कृपया नमूद करा)			DSEचा कोड
अहतेचा पुरावा (कृपया नमूद करा)			
बॅलन्स ट्रान्सफर/बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप अप/परतफेड/ठेवून घेण्याची प्रकरणे यासाठी कर्ज खात्याचे विवरणपत्र			
इतर दस्तऐवज			विक्री कार्याधिकाऱ्याचे नाव
बिझनेस लोन रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट करार			
स्वाक्षरीची पडताळणी			
ECS/ऑटो डेबीट आदेश			
बिन तारखेचे धनादेश (.....संख्या)			अर्जदाराशी संपर्क करणाऱ्या कार्याधिकाऱ्याची स्वाक्षरी
पश्चात तारखेचे धनादेश (.....संख्या)			

अर्जदाराचे नाव _____ अर्जदाराची स्वाक्षरी _____ तारीख _____

मी/आम्ही पुढी करतो की माझा अर्ज/दस्तऐवज ताब्यात घेणाऱ्या कार्याधिकारीने

- माहिती दिली आहे की लागू असणारा व्याजाचा दर द.सा. मासिक अंतराच्या तत्वावर गणन केला जातो.
- बँकेला योग्य वाटेल त्याप्रमाणे प्रकिया शुल्क (ना-परतावायोग्य) कर्जाच्या अर्जाप्रीती आकारली जाईल.
- या अर्जासोबत किंवा या कर्जाच्या अर्जाच्या संबंधात माझ्याकडून/आमच्याकडून कोणतेही प्रदान रोख, बैअरर धनादेशाने किंवा अन्य प्रकारे प्राप्त केलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाच्या संबंधात लागू असू शकेल त्याप्रमाणे सेवा कर आकारला जाईल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की एचडीएफसी बँक लिमिटेड दस्तऐवज हक्कग्याला किंवा उशीरा मिळण्याला जबाबदार असणार नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की अपूर्ण/संदेष्ट अर्जावर प्रकिया केली जाणार नाही आणि परिणामस्वरूप होणाऱ्या दिरंगाईला एचडीएफसी बँक लिमिटेड कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की एचडीएफसी बँक लिमिटेडला एकदा सादर केल्यानंतर दस्तऐवज/फोटोग्राफ्स कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाहीत.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाची राशी शेवटी एचडीएफसी बँक लिमिटेड ठरवेल आणि मला/आम्हाला व्यासंबंधात कोणतेही वचन दिलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की कर्जाची राशी शेवटी एचडीएफसी बँक लिमिटेडद्वारा निधीत केली जाईल आणि त्याबाबत मला/आम्हाला कोणतेही वचन दिलेले नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुविधा सुरू झाल्याच्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्यांच्या आत सुविधा मुदतपूर्व बंद करणे अनुज्ञेय नाही.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सदर 6 महिन्यांच्या कालावधीनंतर, अशा तारखेला लागू असलेल्या एकूण ऑपरेटिंग ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर 4% आकार लागू होईल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुविधेच्या मुदतीच्या दरम्यान सुविधा अंशतः बंद करणे अनुज्ञेय नाही.
- नो ड्यू सर्टिफिकेट/एनओसी च्या दुसऱ्या प्रतीसाठी आकार रु. 250/-, अप्रदानित रकमांच्या (त्या महिन्यासाठीच्या सुविधेच्या ऑपरेटिंग मर्यादेच्या बाहेरील देय असलेल्या मुदलाचा भाग तसेच इतर अप्रदानित देये) उशीरा प्रदानावरील आकार कसुरीच्या तारखेपासून धकित रकमेवर द.सा. 24% आहे, धनादेश/एसआय/इसीएस परत गेल्याचा आकार (बँकेच्या न वटण्यासाठीच्या दिवाणी आणि फौजदारी हक्क आणि उपायाना कोणताही बाधा न येता); रु. 550/- प्रत्येक प्रसंगात, प्रत्यक्षावर कायदेशीर आणि प्रसंगिक आकार, मुद्रांक शुल्क आणि इतर संधिधानिक आकार राज्याच्या लागू असणाऱ्या कायदानुसार लागू होतील.
- मला/आम्हाला समजते की एचडीएफसी बँक लिमिटेड मला/आम्हाला सुसंगततम पत्र मी/आम्ही कर्जाच्या अर्जात नमूद केलेल्या इमेल वर पाठवेल.
- मला/आम्हाला माहिती दिली आहे की सुसंगततम पत्र आणि परतफेडीचा कार्यक्रम www.hdfcbank.com वर सुद्धा उपलब्ध आहे आणि "नेट बँकिंग लॉगीन पेज" मध्ये नोंदणी करण्याची प्रकिया समजावून सांगितली.
- मी/आम्ही, आवश्यकता असल्यास, सुसंगततम पत्राच्या आणि परतफेडीच्या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष प्रतीसाठी विनंती करू.

पूर्व मंजूरी दस्तऐवज	वृण	तारीख	DSAचे नाव
अर्ज प्रपत्र			
फोटोग्राफ (तिरकी सही केलेला)			
गेल्या 6 महिन्यांचे बँक खाते विवरणपत्र			DSAचा कोड
उत्पन्नाचे गणन/प्रमाणित फायनान्शियलसह गेल्या 2 वर्षांची ITR			
बोर्डाचा ठराव/भागीदारी करार/दस्तऐवजीकरण पत्र			
उलाढालीचा पुरावा (अद्यतन विक्री/सेवा कर विवरणपत्र)			DSAची दूरध्वनी क्र.
काम चालू असल्याचा पुरावा (कृपया नमूद करा)			
ओळखीचा पुरावा (कृपया नमूद करा)			
निवासस्थानाचा पुरावा (कृपया नमूद करा)			
कार्यालयाचा पुरावा (कृपया नमूद करा)			DSEचा कोड
अहतेचा पुरावा (कृपया नमूद करा)			
बॅलन्स ट्रान्सफर/बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप अप/परतफेड/ठेवून घेण्याची प्रकरणे यासाठी कर्ज खात्याचे विवरणपत्र			
इतर दस्तऐवज			विक्री कार्याधिकाऱ्याचे नाव
बिझनेस लोन रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट करार			
स्वाक्षरीची पडताळणी			
ECS/ऑटो डेबीट आदेश			
बिन तारखेचे धनादेश (.....संख्या)			अर्जदाराशी संपर्क करणाऱ्या कार्याधिकाऱ्याची स्वाक्षरी
पश्चात तारखेचे धनादेश (.....संख्या)			

अर्जदाराचे नाव _____ अर्जदाराची स्वाक्षरी _____ तारीख _____